

reisen Embryo RV. 5, 78, 7. 8. AV. 1, 11, 6. 3, 23, 2. आ॒व्. ग्रहि. 1, 18.
भाग. P. 1, 12, 11. 3, 31, 18. 22. अश्व *ein zehn Monate lang freigelassenes Pferd* चतु. Br. 13, 5, 4, 22. — Vgl. शू॒.

दशमिन् (von दशमी) adj. zwischen 90 und 100 Jahre alt, überaus betagt AK. 2, 6, 1, 43. H. 340.

दशमुब्र (दशन् + मुब्र) 1) n. pl. zehn Münde: सो (रावणः) इमुवमन्त-शमुब्रैः भाग. P. 9, 10, 23. — 2) adj. zehn Gesichter habend; m. Bein. Rāvaṇa's Trik. 2, 8, 5. MEGH. 59. Gīt. 1, 11. PRAB. 48, 1. Sāb. D. 7, 11. ऋषि॑ Bein. Rāma's RAGH. 14, 87. दशमुखातकं desgl. Çabdār. im ÇKD. दशमूत्रक (दशन् + मूत्र) n. der Urin von Zehnen (Elephant, Büffel, Kameel, Kuh, Ziege, Schaf, Pferd, Esel, Mann und Weib) Rāgān. im ÇKD.; vgl. Suçr. 1, 193, 4. 194, 8.

दशमूल (दशन् + मूल) n. in der Heilmitteltheorie eine Zusammenstellung von zehn Wurzeln, nämlich: von त्रिकाटुक, beiden बृहती, पृथक्यपर्णी, विद्युग्मन्था, वित्त्व, शमिमन्थ, दुष्टुक, पाट्ला und काष्मरी. Suçr. 1, 143, 10. 2, 94, 16. 207, 7. — Vgl. द्विपञ्चमूल.

दशयोगभङ्ग (दशन् + योग + भङ्ग) m. = संस्कारकर्मणि नक्तत्रवेधविशेषः ÇKD. nach dem ग्र. ४.

दशरथ (दशन् + रथ) 1) adj. zehn Wagen zählend, — enthaltend: चतुर्वारुद्धशरथस्य शेषाणाः सुहन्तस्याये शेषाणैः नपत्ति RV. 1, 126, 4. — 2) m. N. pr. verschiedener Fürsten, unter denen am berühmtesten der Vater Rāma's ist; er stammt aus dem Geschlecht Ikshvāku's und ist Beherrscher von Ajodhja. R. 1, 3, 11. 70, 42 (GOR. 72, 31). HARIV. 821. sg. VP. 383. BHAG. P. 9, 10, 4. Ein älterer Daçaratha (v. l. Çataratha) und Ahne jenes ist ein Sohn Mūlaka's VP. 384. Daçaratha ein Sohn Navaratha's und Vater Çakuni's 422. BHAG. P. 9, 24, 4. HARIV. 1993. = लोमपाद 1696 (in der gedr. Ausg. fälschlich द्वरथ). ein Sohn Sujaças' und Vater Sañgata's VP. 470. ein Vorfahre von Çakjamuni LIA. II, Anh. 1. in Pāli-Inchriften BURN. Lot. de la b. I. 774. fgg. — दशरथतत्त्व Titel einer Schrift Verz. d. B. H. No. 622. — 3) n. Körper (:) Nisch. Pa.

दशरथिशत (दशन् + र० - शत) adj. tausendstrahlig, m. Bein. der Sonne RAGB. 8, 29. — Vgl. दशशतरथिम und दशशतरथारथिन् ad HIT. I, 17.

1. दशरात्र (दशन् + रात्र = रात्रि) m. ein Zeitraum von zehn Tagen KĀTJ. ÇR. 25, 11, 17. ÇĀNKH. ÇR. 15, 14, 3. GOBH. 2, 7, 24. KAUÇ. 82. 142. M. 5, 65, 75. R. GOR. 1, 22, 17. MĀRK. P. 16, 77. n. R. 3, 2, 12.

2. दशरात्रि॑ (wie eben 1) adj. zehntägig: पश्चक्तु चतु. Br. 13, 7, 1, 2. KĀTJ. ÇR. 24, 2, 2. — 2) m. eine zehntägige Feier überh. KĀTJ. ÇR. 23, 5, 15, 23. ÇĀNKH. ÇR. 16, 29, 1. PAÑKAV. Br. 22, 15. eine best. zehntägige Feier (die den Kern des Dvādaçāha bildet) ÇAT. Br. 12, 1, 2, 2, 3, 17. 2, 3, 9. KĀTJ. ÇR. 12, 6, 19. 23, 5, 34.

दशरात्रपर्वत् (द० + प०) n. N. eines Sāman Ind. St. 3, 218.

दशरूपक (दशन् + दू॒प०) n. Titel eines rhetorischen Werkes Verz. d. Oxf. H. 108, a. 113, b.

दशरूपभूत् (दशन् - दू॒प + भू॒त्) adj. zehn Formen tragend, in zehn Formen erscheinend; m. Bein. Vishnu's (wegen seiner 10 Avatāra) ÇABDĀRTAKALPATARU im ÇKD. Verz. d. Oxf. H. 183, b.

दशरूप॑ (दशन् + रूप॒) m. eine Strophe von zehn Versen AV. 19, 23, 7.

KĀTJ. ÇR. 20, 6, 18.

दशर्षभ (दशन् + रूषभ) adj. aus zehn Stieren bestehend: प्राप्यश्चिति TB. 2, 1, 4, 1.

दशलक्षणाक (दशन् + लक्षण) adj. zehn Erscheinungsformen habend, zehnach: धर्म M. 6, 91. 94; vgl. 93.

दशवक्त्र (दशन् + व०) adj. zehn Münde habend; m. Bez. eines best. Zauberpruches gegen böse Geister, die in Waffen hausen, R. GOR. 1, 31, 6.

दशवट्ट (दशन् + व०) m. der Zehngesichtige, Bein. Rāvaṇa's BHATT. 9, 137.

दशवर्मन् (दशन् + व०) m. N. pr. eines Fürsten VP. 470, N. 24.

दशवर्ष (दशन् + व०) adj. zehn Jahre alt M. 2, 135.

दशवाग्नि॑ (दशन् + वा॒) adj. mit zehn Pferden fahrend; m. der Mond H. 104.

दशवार्षिक (von दशन् + वर्ष) adj. f. इ॒ nach zehn Jahren erfolgend: हार्षिक्मि: JÄGN. 2, 24.

दशविधि॑ (दशन् + विधि) adj. von zehn Arten, zehnfach SĀMKHJAK. 48. BHAG. P. 3, 6, 9.

दशवीर (दशन् + वीर) adj. zehn Männer gewährend: इ॒ं कृति॑: प्रजननं मे अत्यु दशवीरम् VS. 19, 48. PAÑKAV. Br. 25, 7.

दशवृत् (दशन् + वृत्) m. ein best. Baum AV. 2, 9, 1.

दशवत्र (दशन् + वत्र) m. N. pr. eines Mannes RV. 8, 8, 20. VĀLAKH. 1, 10, 2, 9.

दशशत (दशन् + शत) 1) n. a) zehn Hundert, Tausend: गवाम् MBH. 3, 2658, 13, 4878. °करथारिन् von der Sonne ad HIT. I, 17. — b) Hundert und zehn: शतं दशशतं विंशतिशतम् ÇĀNKH. ÇR. 11, 13, 6. दशशतं शिष्यते ता स्त्रिग्मयो द्व्यात् LIJ. 9, 6, 13. — 2) f. इ॒ Tausend: दीनाराणाम् Rāga-Tar. 5, 71. — 3) adj. oxyt. zehn Hundert zählend: पे सुकूमराज्ञानास्त्वशता उत AV. 5, 18, 10.

दशशततम् (von दशशत) adj. der 110te R. GOR. 2 und 6 in den Unterschrr. der Adhjāja.

दशशतनपन् (द० + न०) adj. tausendäugig; m. Bein. Indra's LALIT. 199. 260. VJUTP. 83.

दशशतरथिम (द० + र०) adj. tausendstrahlig; m. die Sonne H. 95, Sch. — Vgl. दशरथिशत.

दशशताक्षि॑ (द० + शत॒) adj. tausendäugig, von Indra MBH. 7, 8409. 13, 277. DAÇAK. 150, ult.

दशशताङ्गि॑ (द० + शत॒) adj. tausendfüssig; subst. eine best. Pflanze = शताङ्गी Nisch. PR.

दशशलं und दशशालं s. u. शलं und शाला.

दशशिप्र (दशन् + शि॒) m. N. pr. eines Mannes VĀLAKU. 4, 2.

दशशिरस् (दशन् + शि॒) adj. zehnköpfig; m. 1) Bein. Rāvaṇa's H. 706, Sch. — 2) N. pr. eines Berges R. 4, 43, 54.

दशशीर्ष (दशन् + शीर्षन्) 1) adj. zehnköpfig (s. u. शीर्षन्). — 2) m. a) Bein. Rāvaṇa's R. 4, 10, 22. — b) Bez. eines gewissen Zauberpruches gegen Geister, die in Waffen hausen, R. 4, 30, 5.

दशस्त्रेकी॑ (दशन् + स्त्रेकी) f. Verein von 10 Cloka, Titel einer Schrift Verz. d. B. H. No. 626. Verz. d. Oxf. H. 72, b, 8. °वेदात् Verz. d. Pet. H. No. 6.